

मी/आम्ही खालील माहितीच्या आधारे मला शैक्षणिक कर्ज मंजूर करावे अशी या द्वारे विनंती करतो/करते:

कर्जाचे तपशील	
विद्यमान आरबीएल बँक ग्राहक: ☐ होय ☐ नाही.	ग्राहक आयडी:
स्थान:	अर्ज केलेल्या कर्जाची रक्कम ₹:
मुद्रत (महिन्यांमध्ये)	निवासी स्थिती ☐ निवासी ☐ अनिवासी ☐ भारतीय मूळचे व्यक्ती ☐ भारताचे परदेशी नागरिक ☐ नागरिकत्व: IN-भारतीय ☐ इतर ☐
कर्जाचा प्रकार ☐ नवीन कर्ज ☐ शिल्लक हस्तांतरण ☐ शिल्लक हस्तांतरण + टॉप अप ☐ टॉप अप ☐ इतर	थकीत कर्जाची रक्कम
शिल्लक हस्तांतरण असल्यास, फायनांसरचे नाव	

वैयक्तिक अर्जदाराचे तपशील	
कृपया फक्त कॅपिटल अक्षरात फॉर्म भरा. ह्या एक मशिन द्वारे वाचला जाणारा फॉर्म आहे आणि एक स्कॅनर मधून जाईल	
सोपंनक* ☐ श्री. ☐ कुमारी. ☐ सौ. ☐ मिस ☐ डॉ. ☐ इतर	वैवाहिक स्थिती* ☐ विवाहित ☐ अविवाहित ☐ इतर
संपूर्ण नाव* (ओळखीच्या पुरव्यानुसार)	अर्जदाराचे पत्ता (ओळखीच्या पुरव्यानुसार)
लगावपूर्वीचे नाव* (असल्यास)	
वडिलांचे/ जोडीदाराचे नाव*	
जन्मतारीख*	वैवाहिक स्थिती* ☐ विवाहित ☐ अविवाहित ☐ इतर
जन्मस्थान: शहर राज्य देश	
लिंग* ☐ पुरुष ☐ महिला ☐ तृतीय पंथी	वार्षिक उत्पन्न* ₹:
आईचे लग्नपूर्वीचे नाव*	
धर्म* ☐ हिंदू ☐ मुस्लिम ☐ ख्रिश्चन ☐ शीख ☐ पारसी ☐ जैन ☐ बौद्ध ☐ इतर	
श्रेणी* ☐ एससी ☐ एसटी ☐ ओबीसी ☐ सामान्य ☐ इतर	
CKYC क्रमांक	
☐ मी RBL बँकेत ग्राहक आयडी तयार करण्यासाठी माझा CKYC क्रमांक देण्याची इच्छा व्यक्त करतो. ☐ मी RBL बँकेत ग्राहक आयडी तयार करण्यासाठी माझा CKYC क्रमांक देऊ इच्छित नाही.	
राष्ट्रीयता* (दिखावे नाव)	*एनआरआय झाल्याची तारीख
दिव्यांग व्यक्ती* ☐ होय ☐ नाही	लाभार्थी मालक* ☐ होय ☐ नाही

ओळखीचा पुरावा (Pol) आणि पत्त्याचा पुरावा (PoA)	
कुठल्याही एका Pol / PoA ची एकाची प्रमाणित प्रत सादर करावची	
☐ ओळखीचा पुरावा (Pol)	☐ पत्त्याचा पुरावा (PoA)
A-पासपोर्ट क्रमांक	पासपोर्ट मुद्रत समाप्ती तारी
B - मतदार ओळखपत्र	C - पॅन क्रमांक (अनिवार्य)
D - वाहन चालवण्याचा परवाना	वाहन चालवण्याचा परवाना मुद्रत समाप्ती तारीख
E - युआयडी (आधार) (अनिवार्य)	F - नरेगा जाँब कार्ड
Z-इत	ओळख क्रमांक
S-सिंपलीफाईड मेजर्स अकाउंट - कागदपत्र प्रकार कोड	ओळख क्रमांक
ओळखीचा पुरावा [Pol] भरण्याबाबत स्पष्टीकरण आणि मार्गदर्शक सूचना:	
1. जर ओळखीचा पुरावा म्हणून वाहन चालवण्याचा परवाना अथवा पासपोर्ट सादर केला असेल तर समाप्तीची तारीख नमूद करणे अनिवार्य आहे.	
2. जर 'Z- इतर (केन्द्र सरकार द्वारे अधिष्ठाित कोणतेही कागदपत्र)' वापर खूप केली असेल तर ओळख / संपूर्ण क्रमांक नमूद करा.	
दस्तावेजाचा कोड - वर्णन	
1. केंद्रीय / राज्य सरकारच्या खात्यातर्फे / वैधानिक / नियंत्रण संस्थेद्वारे, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाद्वारे / रोखरुद्ध कर्मांतर्गत बँकेद्वारे किंवा सार्वजनिक क्षेत्रातील वित्त संस्थेद्वारे अर्जदाराच्या 'फोटोसहित जारी केलेले ओळख पत्र	
'पत्त्याचा पुरावा [PoA] - सध्याच्या/कायमच्या पत्त्याचे तपशील' भरण्याबाबत स्पष्टीकरण आणि मार्गदर्शक सूचना:	
1. पत्त्याचा पुरावा फक्त तेव्हाच जमा करावयाचे आहे जर ओळखीच्या पुरावावर पत्ता नाही किंवा ओळखीच्या पुराव्यानुसार पत्ता अशेष आहे किंवा अमलता नाही.	

इतर तपशील	
शैक्षणिक पातळी* ☐ 10वी ☐ व्यावसायिक ☐ 12वी ☐ निवृत्त ☐ पदवीपूर्व ☐ पदवीधर ☐ पदव्युत्तर	
व्यवसायाचा प्रकार* ☐ S-नोकरी/पगारी ☐ O-इतर ☐ B-अवसलप ☐ पगार ☐ व्यवसायचे उत्पन्न ☐ गुंतवणुकीमुळे उत्पन्न ☐ शेती ☐ अवसलित ☐ फी/कमिशन/दलाली	
उत्पन्नाचे स्रोत* (मासिक) ☐ < = 60 हजार ☐ 5-10 लाख ☐ पार्टनरशिप ☐ सरकार ☐ डॉक्टर ☐ सल्लागार ☐ निर्मिती ☐ व्यापार ☐ प्रोग्रामरशिप ☐ भागीदारी ☐ एलएलपी ☐ प्रॉपर्टी लिमिटेड ☐ लिस्टेड पब्लिक लिमिटेड ☐ लिस्टेड पब्लिक लिमिटेड ☐ अनलिस्टेड पब्लिक लिमिटेड ☐ सार्वजनिक क्षेत्र सरकार	
एकूण वार्षिक उत्पन्न	
पगारी असल्यास, इथे नोकरी आहे*	
स्वयं-रोजगार व्यावसायिक* प्रकार	
उद्योग प्रकार* (स्वयं-रोजगार)	
संपत्ती/संस्थेचा प्रकार (पगारी/स्वयं-रोजगार/सहोदारी)	

सध्याचा निवासी पत्ता	
☐ पसंतीचा टपाल पत्ता	सध्याच्या पत्त्यावर वर्ष/महिने
चर क्रमांक	परिसर / रस्ता
शहर / गाव	वार्ड
राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश	जिल्हा*
उपजिल्हा	पिन कोड*
वास्तव्याच्या ठिकाणच्या संपर्काचे तपशील	ओळखण्यासारखी खूप
एसटीडी कोड	दूरध्वनी क्र.
ईमेल आयडी	मोबाईल
निवासस्थानाचा प्रकार ☐ स्व-मालकीचे ☐ भाड्याचे ☐ कंपनी निवास ☐ पैंतूक ☐ इतर	

कार्यालयचा पत्ता	☐ वास्तव्याच्या पत्त्यासमान
घर क्रमांक	परिसर / रस्ता
शहर / गाव	वार्ड
राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश	जिल्हा*
उपजिल्हा	पिन कोड*
एसटीडी कोड	दूरध्वनी क्र.
	मोबाईल

कार्यालयीन पत्ता	☐ पसंतीचा टपाल पत्ता	सध्याच्या संस्थेतील वर्षाची संख्या*	एकूण कामाचा अनुभव*	वर्षे
संस्था-कंपनीचे नाव*				पद
घर क्रमांक	परिसर / रस्ता			
शहर / गाव		वार्ड		
राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश		जिल्हा*		
उपजिल्हा		पिन कोड*	ओळखण्यासारखी खूण	
कार्यालयीन संपर्काचा तपशील: देशाचा कोड	एसटीडी कोड	दूरध्वनी क्र.	एक्स्टेंशन	
ईमेल आयडी			मोबाईल*	

बँक खात्याचा तपशील	
☐ बचत खाते	☐ पगार खाते
A. बँकेचे नाव*	
B. बँक खाते क्र.*	
नाव	नाव
संपर्कासाठी व्यक्तीचे नाव	संपर्कासाठी व्यक्तीचे नाव
पत्ता	पत्ता
संपर्क क्र.	संपर्क क्र.
अर्जदारासोबत संबंध	अर्जदारासोबत संबंध

☐ एफएटीसीओ-सीआरएस घोषणापत्र (खून करा () लागू होत असल्यास, वैयक्तिक/बिगर-वैयक्तिक अर्जदार)	
अर्जदार भारताबाहेरील अधिकारक्षेत्रातील कर आकारणीसाठी निवासस्थान	☐ होय (होय असेल, तर खालील तपशील भरा) ☐ नाही (नसल्यास, उर्वरित क्षेत्र भरण्याची गरज नाही)
कर ओळख क्रमांक किंवा समतुल्य	टीआयपन तपशील
कर अधिकारक्षेत्राचा देश	टीआयपन जारी करणारा देश
जन्माचे शहर	जन्माचे शहर

☐ जिथे अर्जदार भारताबाहेरील निवासी आहे तिथल्या अधिकार क्षेत्रातील कर कारणांसाठीचा पत्ता* ('वर' 'होय' ला खून केली असेल तरच लागू)	
*पत्त्याचा प्रकार: ☐ निवासी ☐ व्यवसाय	
**कंपनीचे नाव	
*घर क्र. व इमारतीचे नाव / क्र.	
*रस्ता/मार्गाचे नाव/क्र.	*लँडमार्क
शहर	*राज्य
	देश
	पिन कोड

उत्तीर्ण केलेली परीक्षा*	संस्था आणि विद्यापीठ*	उत्तीर्ण झाल्याचे वर्ष*	गुणांची टक्केवारी / सीजीपीए*	शिष्यवृत्ती/ शैक्षणिक गुणवत्तेसाठी जिकलेली बक्षिसे

आर्थिक माहिती (रुपयामध्ये)			
A) संपत्ती*	विद्यार्थी	सह-अर्जदार	B) दायित्वे
1. वैयक्तीक शिल्लक*			धकीत रक्कम
2. मुदत ठेव*			मासिक हप्ता
3. गुंतवणूक / इतर (स्टॉक्स बॉन्ड्स म्युचुअल फंड्स)*			धकीत रक्कम
4. अचल संपत्ती (विद्यमान मूल्य) (घर जमीन शेती)*			मासिक हप्ता

कौटुंबिक उत्पन्न (वार्षिक)*: _____

कोर्सचे तपशील ज्यासाठी कर्जाची आवश्यकता आहे	
कोर्स ज्यासाठी अर्ज केला आहे*: ☐ वैद्यकीय ☐ अभियांत्रिकी ☐ व्यवस्थापन ☐ इतर व्यावसायिक कोर्स	कोर्सचा कालावधी*: _____
कोर्सचे नाव*: _____	कोर्सचे स्वरूप*: ☐ पूर्ण वेळ ☐ अर्ध वेळ
संस्थेचे / विद्यापीठाचे नाव*: _____	शहराचे नाव*: _____
राज्य*: _____	देश*: _____
कोर्समध्ये प्रवेशाची/नोंदणीची तारीख*: _____	प्रवेश स्थिती*: ☐ निश्चित ☐ प्रलंबित ☐ अनिर्णित
प्रवेश / वित्तलेपनात्मक परीक्षेचे नाव*: ☐ GRE ☐ GMAT ☐ SAT ☐ IIT-JEE ☐ CAT ☐ XAT ☐ NMAT ☐ CMAT ☐ CET ☐ AIIMS ☐ NEET ☐ इतर _____	
प्रवेश परीक्षेतील गुण*: _____	भाषा परीक्षेचे नाव*: ☐ TOEFL ☐ IELTS ☐ इतर _____
भाषा परीक्षेचे गुण*: वाचन - _____, लेखन - _____, वक्तृत्व - _____, श्रवण - _____	

कोर्स पूर्ण करण्यासाठी लागणारा खर्च (r मध्ये खर्च):				
A. उद्देश्य		रक्कम (r)	B. उपलब्ध निधी	रक्कम (r)
1. व्ययान फी*			1. स्वतःकडील स्रोत (तपशील)* :	
2. राहण्याचा खर्च ज्यामध्ये वसतीगृह आणि जेवणाचा खर्च समाविष्ट आहे*			2. शिष्यवृत्ती*	
3. प्रवास खर्च*			3. इतर (सांगा):	
4. इतर (सांगा):				
एकूण A:			एकूण B:	
आवश्यक कर्ज (A - B)* = r				
इच्छित कर्जाची रक्कम:				
अचिस्थगन* - ☐ अचिस्थगन नाही ☐ मुद्रल अचिस्थगन ☐ आंशिक व्याज + मुद्रल अचिस्थगन				
कोर्सच्या कालावधीत* - ☐ अचिस्थगन नाही ☐ 6 ☐ 12 ☐ 18 ☐ 24 ☐ 30 ☐ 36 ☐ 48 ☐ 54 ☐ 60				
कोर्स पश्चात* - ☐ अचिस्थगन नाही ☐ 6 ☐ 12				

तारणाचे तपशील											
1. प्रति मू देऊ केलेले*: ☐ होय ☐ नाही											
2. देऊ केलेल्या प्रतिभूचा प्रकार*: ☐ निवासी मालमत्ता ☐ व्यावसायिक मालमत्ता ☐ भूभाग ☐ आरबीएल बँक एफडी ☐ इतर											
मालमत्तेचे तपशील - 1 मालमत्तेच्या मालकांची संख्या*											
1) श्री./सौ./कुमारी/डॉ.											
2) श्री./सौ./कुमारी/डॉ.											
मालमत्तेचा पत्ता:											
जिल्हा* शहर*											
मालमत्तेचा प्रकार ☐ निवासी असेल ☐ तर ☐ फ्लॅट ☐ रो हाउस ☐ बंगला ☐ पिन कोड* देश											
मालमत्तेचा प्रकार ☐ निवासी असेल ☐ तर ☐ दुकान ☐ कार्यालय ☐ स्वतंत्र मजला ☐											
मालमत्तेचे तपशील - 2 (लागू असल्यास) मालमत्तेच्या मालकांची संख्या*											
1) श्री./सौ./कुमारी/डॉ.											
2) श्री./सौ./कुमारी/डॉ.											
मालमत्तेचा पत्ता:											
जिल्हा* शहर*											
मालमत्तेचा प्रकार ☐ निवासी असेल ☐ तर ☐ फ्लॅट ☐ रो हाउस ☐ बंगला ☐ पिन कोड* देश											
मालमत्तेचा प्रकार ☐ निवासी असेल ☐ तर ☐ दुकान ☐ कार्यालय ☐ स्वतंत्र मजला ☐											
जर प्रतिभूचा प्रकार एफडी आहे: आरबीएल बँक एफडी क्र. *: आरबीएल बँक एफडी निर्मितीची तारीख *:											
आरबीएल बँक एफडी परिपक्वतेची तारीख *: आरबीएल बँक एफडी मूल्य* (r): अर्जदाराची सही											

आवश्यक कागदपत्रे	
- ओळखीचा पुरावा व वयाचा दाखला (पासपोर्ट, वैध वाहन चालवण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड, आधार कार्ड)* - पत्त्याचा व सहीचा पुरावा (वैध वाहन चालवण्याचा परवाना, रजा व परवाना करार, नोंदणी विक्री करारनामा किंवा विक्री करार)* - गेल्या 2/3 वर्षांचे आर्थिक विवरण आणि आयटीआर. - गेल्या 6/12 महिन्यांचे बँक स्टेटमेंट आणि 20 _____ चे स्व-प्रमाणित प्रोविजनल बॅलेन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस खाते - मालमत्तेची कागदपत्रे ज्यामध्ये हक्क विलेख, पूर्णता प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र, कर पावती, मंजूरी योजना इत्यादीचा समावेश आहे. - कर्ज करार पुस्तिका, मंजूर पत्ताची स्वीकृत प्रत, ईसीएस/एसआय/पीडीसी/सुरक्षा धनादेश आणि फिटमध्ये संलग्न इतर कागदपत्रे - निर्देशपुस्तिका: निर्देशपुस्तिकेची प्रत/ खर्चाच्या रकमेची खाली करण्यासाठी संस्थेच्या मुख्याचापक किंवा प्रमुखांकडून प्रमाणपत्र. - शिक्षणाचा पुरावा: सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि पाठला / भाषा गुणपत्रिकांची प्रत. - युएसए मधील शिक्षणाच्या संदर्भात, I - 20 फॉर्म. - प्रवेश पत्र: ज्या कोर्ससाठी कर्ज मागितले आहे त्या कोर्ससाठी अर्जदाराला प्रवेश दिला असल्याचे संस्थेकडून प्रमाणिकरण. - प्रत्येक प्रकरणानुसार आवश्यक असेल त्यानुसार इतर दुसरे कागदपत्र / माहिती.	
*टीप :- आवश्यक असल्यास कोणतेही अतिरिक्त दस्तऐवज मिळविण्याचा अधिकार आरबीएल बँकेकडे राखीव आहे आणि त्याची माहिती अर्जदाराला / सह-अर्जदाराला दिली जाईल.	

प्राधिकारपत्र आणि वचन	
- मी/आम्ही याद्वारे बँकेला फी आणि इतर रक्कम थेट संबंधित संस्थेत भरण्यासाठी अधिकृत करतो/करते. - मी/आम्ही कर्ज खाल्यातून केलेल्या सर्व वितरणाची पावती जमा करण्याचे वचन देतो/देते. - मी/आम्ही शिक्षणाच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या प्रागतीविषयी कळवण्याचे वचन देतो/देते ज्यासाठी कर्जाचा अर्ज केला आहे. - मी/आम्ही कर्जाच्या मुदतीच्या दरम्यान माझ्या क्रियाकलाप/उत्पन्न/शिष्यवृत्ती इत्यादीविषयी बँकेला कळवत राहू/राहैन. - विद्यार्थ्याला नोकरी मिळाल्यानंतर ताबडतोब, रोजगाराचे तपशील कळवण्याचे मी/आम्ही वचन देतो/देते. - मी/आम्ही तुमच्या बँकेत (आवश्यक असल्यास) बचत बँक खाते आणि/किंवा ठेव खाते राखण्याचे वचन देतो/देते. - मी/आम्ही तुमच्या पूर्व लिखित संमती शिवाय अग्रिम कालावधीच्या दरम्यान इतर कोणत्याही बँकेकडून किंवा इतर कोणत्याही स्रोताकडून कर्ज/उधार घेणार नाही/ घेतलेले नाही. - मी/आम्ही अभ्यासक्रम सुरू ठेवण्यासाठी कोणत्याही अनपेक्षित खर्चाची पूर्तता करण्याचे वचन देतो/देते.	
अर्जदाराची सही*:	
तारीख:	

कर्जाच्या अर्जासाठी कागदपत्रांच्या सादरीकरण आणि स्वयं-साक्षात्कनासाठी घोषणापत्र			
अ.क्र.	कागदपत्रे	तपशील	होय/नाही
1	वित्त (आपटीआर प्रति, कर लेखापरीक्षा अहवाल इत्यादी)	वर्षे	
	या कालावधीच्या आपटीआर प्रति		
	या कालावधीचे वित्त		
आमच्या खाल्याचे बँक स्टेटमेंट्स आणि तपशील खाली सूचीबद्ध आहेत			
2	बँकेचे नाव	खाते क्र.	तारखेपासून
	a		तारखेपर्यंत
	b		
	c		
	d		
	e		
3	_____ वर्षांचे बँट / सीएसटी / एसटी / जीएसटी परतावे आणि चलान		
4	बरील व्यक्तिरेखा इतर कागदपत्रांची यादी		
	a		
	b		
	c		
	d		

घोषणा

- मी/आम्ही प्रमाणित करतो/करते की या अर्जामध्ये मी/आम्ही दिलेली माहिती खरी, अचूक आणि पूर्ण आहे आणि आरबीएल बँकेकडून (‘बँक’) कोणतीही महत्त्वाची माहिती लपवून ठेवली/दडवली गेली नाही. मी/आम्ही सहमत आहे/आहोत की बँकेला हे थेट किंवा कोणत्याही तृतीय पक्ष एजेंटद्वारे सत्यापन करण्याचा अधिकार आहे. मी/आम्ही पुष्टी करतो/करते की वित्त/बँक स्टेटमेंट/शीर्षक/कायदेशीर कागदपत्रे इत्यादींच्या संलग्न प्रती माझ्या/आमच्या कर्जाच्या अर्जासाठी मी/आम्ही जमा केल्या आहेत आणि या सख्या प्रती आहेत हे प्रमाणित करतो/करते. या संदर्भात इतर कोणत्याही सोताकडून कोणतीही माहिती मिळविण्याचा बँकेचा अधिकार मी/आम्ही मान्य करतो/करते.
- मी/आम्ही समजतो/समजते की जर नमूद केलेली सर्व माहिती अशा कोणत्याही सुविधेचा आधार असेल जी बँक मला/आम्हाला तिच्या विवेकबुद्धीनुसार देण्याचे ठरवेल. मी/आम्ही पुढे सहमत आहे/आहोत की मला/आम्हाला पुरवण्यात येणारी कोणतीही सुविधा वेळोवेळी लागू होणाऱ्या बँकेच्या नियमांद्वारे नियंत्रित केली जाईल. मला/आम्हाला देण्यात येणाऱ्या सुविधेचा/सुविधांच्या अटी व नियमांनी मी/आम्ही बांधील असेन/असू. मी/आम्ही बँकेला लागू होतील त्यानुसार कोणतीही फी, शुल्क, व्याज इत्यादी बँकेतील माझ्या कर्ज खात्यातून कापण्यासाठी अधिकृत करतो/करते.
- मी/आम्ही माझ्या/आमच्या निवासी किंवा व्यावसायिक पत्त्यामधील कोणत्याही बदलाविषयी किंवा माझ्या पत्तापालतेला प्रभावित करणाऱ्या कोणत्याही अशा बदलाविषयी आरबीएल बँकेला लिखित स्वरूपात कळवेन/कळवू.
- मी/आम्ही समजतो/समजते की अर्जासोबत जमा केलेली छायाचित्रे आणि कागदपत्रे स्वतःकडे ठेवण्याचा अधिकार आरबीएल बँकेने राखून ठेवला आहे आणि ते मला/आम्हाला परत करणार नाही.
- मी/आम्ही समजतो/समजते की या कर्जाची मंजूरी केवळ आरबीएलच्या विवेकबुद्धीनुसार आणि आरबीएल बँकेच्या आवश्यकतेनुसार माझ्या/आमच्या आवश्यक कागदपत्रांची आणि इतर औपचारिकतांची पूर्तता केल्यावर आहे.
- मी/आम्ही सहमत आहे/आहोत आणि पुष्टी करतो/करते की सदर सुविधा यासाठी वापरली जाणार नाही
 - भांडवल बाजारातील उपकरणांमध्ये गुंतवणूक करणे किंवा कोणत्याही सद्दा किंवा बँकायदेशीर किंवा समाजविघातक हेतूसाठी किंवा ओझोन कमी करणारे पदार्थ (ओडीएस) वापरणारे/निर्माण करणाऱ्या नवीन युनिट्समधील किंवा क्लोरोफ्लोरोकार्बन्स (सीएफसी) वापरणाऱ्या नवीन एयरोसोल युनिट्समधील गुंतवणूकीसाठी.
 - कच्चे सोने, सोन्याची लागड, सोन्याचे दागिने, सोन्याची नाणी, गोल्ड एक्स्चेंज ट्रेड फंडसचे युनिट्स, (ईटीएफ), गोल्ड म्युचुअल फंडसचे युनिट्स सारख्या कोणत्याही स्वरूपातील सोने खरेदीसाठी, किसान विकास पत्र (केवीपी) आणि राष्ट्रीय बचत योजना (एनएससी) सारख्या लघु बचत साधनांच्या संपादनासाठी सुविधा.
- मी/आम्ही पुष्टी करतो/करते की या रकमा नमूद केलेल्या हेतूसाठीच वापरल्या जातील आणि सद्दा किंवा समाजविघातक हेतूसाठी किंवा क्रिप्टोकरंसी इत्यादी सारख्या व्हर्चुअल असेट (व्हीए) मध्ये व्यवहार करण्याच्या हेतूसाठी वापरल्या जाणार नाही.
- मी/आम्ही याद्वारे घोषित करतो/करते आणि पुष्टी करतो/करते की चालू आर्थिक वर्षातील संस्थेची उलाढाल या अर्जात जोडल्याप्रमाणे आहे आणि मी ₹ 50 कोटीपेक्षा जास्त उलाढाल वाढल्यास आरबीएल बँकेला लेखी स्वरूपात कळवेन. (जर वर्तमान आर्थिक वर्षात आधीच ₹ 50 कोटीपेक्षा अधिक नाही).
- मला/आम्ही समजते/ समजतो की कर्जाची मुदत/परतफेड/व्याज/इतर अटी व नियम कर्जाचा निष्कर्ष होण्यास उशीर झाल्यामुळे, मुद्दा बाजाराच्या परिस्थितीत किंवा इतर कोणत्याही वैधानिक किंवा नियामकांच्या कारणास्तव बदलांच्या किंवा आरबीएल बँकेच्या विवेकबुद्धीनुसार आहे. आरबीएल बँक कर्जाच्या अटीची फेतपासणी करण्याचा आणि त्यांना योग्य वाटेल त्या प्रमाणात सुधारणा करण्याचा अधिकार राखून ठेवते.
- मी/आम्ही कोणत्याही वैधानिक किंवा कायदेशीर कमतरतांनी ग्रस्त नाही आणि/किंवा बंधनकारक करारामध्ये प्रवेश करण्यास असमर्थ आहे. जर कर्जदार एक नैसर्गिक व्यक्ती आहे, म्हणजेच कर्जदार एक प्रौढ आहे/आहेत आणि सुदृढ मनाचा आहे/आहेत आणि करार करण्यासाठी सक्षम आहे/आहेत.
- मी/आम्ही पुष्टी करतो/करते कि आमच्या विरुद्ध कोणतीही दिवाळखोरी/समापन/बरखास्तीची कार्यवाही किंवा कोणतीही फौजदारी कार्यवाही सुरू करण्यात आलेली नाही आणि/किंवा आमच्या विरुद्ध प्रलंबित नाही आणि आम्हाला कोणत्याही न्यायालय किंवा इतर प्राधिकरणाने कधीही दिवाळखोरी ठरवले नाही किंवा आमच्या मालमत्तेसाठी प्राप्तकर्ता, प्रशासक, विश्वस्त किंवा तत्सम अधिकारी नियुक्त केले गेले नाहीत.
- माझ्याकडे/आमच्याकडे कोणताही विद्यमान ग्राहक आयडी किंवा जर नमूद केलेल्या व्यतिरिक्त कोणताही ग्राहक आयडी नाही, आणि अन्यथा आढळत नाही. आरबीएल बँकेने मला/आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता, त्यांच्या निर्णयानुसार ग्राहक आयडी एकाच ग्राहक आयडी अंतर्गत एकलित करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.
- जोपर्यंत खाली किंवा अन्यथा उल्लेख केलेला नाही, मी/आम्ही राजकीयदृष्ट्या अनावृत्त व्यक्ती/ राजकीयदृष्ट्या अनावृत्त व्यक्तींशी (वेळोवेळी भारतीय रिझर्व बँकेने स्पष्ट आणि सुधारणा केल्यानुसार) संबंधित नाही.

☐ पीईपी ☐ सीआरपीईपी (पीईपी – राजकीयदृष्ट्या अनावृत्त व्यक्ती, सीआरपीईपी – राजकीयदृष्ट्या अनावृत्त व्यक्तीचे जवळचे नातेवाईक)
- मला/आम्ही समजते/ समजतो की कर्जाचा निर्णय क्रेडिट मॉडेलवर आधारित आहे ज्यामध्ये कर्जाचा इतिहास, परतफेडीचा ट्रॅक रेकॉर्ड, बँकिंग सवयी, व्यवसाय स्थिरता आणि रोख प्रवाह विश्लेषण यासारख्या घटकांचा समावेश आहे ज्याचे वैयक्तिक चर्चा आणि कागदपत्रे यांच्या संयोजनाने मूल्यामापन केले जाते.
- मी/आम्ही याची देखील पुष्टी करतो/करते की मला/आम्हाला बँकेने किंवा तिच्या प्रतिनिधींपैकी कोणीही कर्जाच्या प्रमाण/मंजूरी प्रक्रियेबाबत (किंवा) कोणत्याही मार्गच्युतीचे/माफीचे वचन दिलेले नाही. पुढे आम्ही आरबीएल बँकेच्या कोणत्याही प्रतिनिधीला (किंवा) इतर कोणत्याही तृतीय पक्षाला या कर्ज अर्जासोबत किंवा त्याच्या संबंधात रोख, बेअरर चेक किंवा वस्तू स्वरूपात कोणतेही भ्रणा केलेला नाही.
- मी/आम्ही समजतो/समजते की मला/आम्हाला कर्ज/अग्रिम/इतर बिगर-निधी-आधारित कर्ज सुविधा देण्याच्या संदर्भात, एक पूर्व अट म्हणून, आरबीएल बँकेला माझ्या/आमच्या संदर्भात, माझ्या/आमच्या द्वारे लाभ घेतलेल्या/ घ्यायच्या कर्ज सुविधेची, माझ्यावर/आमच्यावर गृहीत/ गृहीत धरण्याच्या बंधनाची, त्या संदर्भात आणि माझ्या/आमच्यावरील कसूरच्या, कोणतेही असल्यास, निर्वहनासाठी केलेली माहिती आणि डेटा बँकेद्वारे उघड करण्याच्या संमतीची आवश्यकता आहे. त्यानुसार, मी/आम्ही सहमत आहे/आहोत आणि बँकेद्वारे अशा सर्वच किंवा कोणत्याही; (i) माझ्या/आमच्या संदर्भातील माहिती आणि डेटा; (ii) माझ्या/आमच्या द्वारे घेतलेल्या/ घ्यायच्या कोणत्याही कर्ज सुविधेच्या संदर्भात माहिती किंवा डेटा आणि (iii) माझ्या/आमच्या अशा द्यायित्वांची पूर्तता करण्यात माझ्या/आमच्या द्वारे झालेल्या, कोणतेही असल्यास कसूरची, बँकेला योग्य आणि आवश्यक वाटेल त्यानुसार, क्रेडिट इंफॉर्मेशन ब्यूरो (इंडिया) लिमिटेड (सिविल) आणि भारतीय रिझर्व्ह बँक / भारत सरकार आणि सिविल च्या वतीने अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही एजन्सीला उघडल करण्याची बँकेला संमती देतो/देते आणि अशी एजन्सी बँकेद्वारे उघड केलेली उल्लेखित माहिती आणि डेटा वापर, प्रक्रिया करू शकते; आणि सिविल आणि अशाप्रकारे अधिकृत इतर कोणतीही एजन्सी, बँकांना/आर्थिक संस्थांना आणि इतर कर्ज प्रदात्यांना, जसे की या संदर्भात रिझर्व्ह बँकेद्वारे स्पष्ट केले जाऊ शकते, विचारार्थ प्रक्रिया केलेली माहिती आणि डेटा किंवा त्यांच्यावतीने तयार केलेली उत्पादने सादर करू शकतात.
- .SMS सूचना / WhatsApp संदेश आणि/किंवा फोन कॉलस, या अर्जाच्या फॉर्ममध्ये नमूद केलेल्या माझ्या/आमच्या मोबाईल/ दूरध्वनी क्रमांक, ईमेल आयडीवर, माझ्या/आमच्या अर्जाची स्थिती, खात्यातील क्रियाकलाप, सेवा कॉलस, नियामक अपडेट्स (यामध्ये वसूली, सल्लागार आणि शैक्षणिक/माहितीपूर्ण संदेशांचा समावेश आहे) संदर्भात एसएमएस अलर्ट्स/ फोन कॉलस, ईमेलस तसेच उत्पादन वापराचे संदेश/कॉलस जे बँक वेळोवेळी पाठवेल/करेल, प्राप्त करण्यासाठी मी/आम्ही सहमत आहे/आहोत.
- मी/आम्ही पुष्टी करतो/करते की मी मेसर्स. _____ ला, श्री/कु. _____ द्वारे सादर केलेल्या, कर्ज घेण्याच्या उद्देश्यासाठी बँकेला माझे/आमचे संपर्काचे तपशील देण्याची/ जमा करण्याची संमती दिली आहे.
- मी या द्वारे माझ्या स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार, ओळख/पत्त्याचा पुरावा प्रमाणित करण्याच्या उद्देशाने युआयडीएआय (आधार) द्वारे निश्चित केलेल्या बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी प्रमाणीकरण किंवा ऑफलाइन पडताळणी द्वारे, केवायसीच्या उद्देश्यासाठी स्वेच्छेने आरबीएल बँकेकडे जमा करत आहे.
- युआयडीएआयकडून माझ्या तपशीलांची पडताळणीसाठी करण्यासाठी माझा आधार क्रमांक आणि/किंवा बायोमेट्रिक/डेमोग्राफिक माहिती वापरण्याचा मी आरबीएल बँकेला अधिकार देतो/देते. मी समजतो/समजते कि आरबीएल बँक युआयडीएआय कडून डेटा मागेल आणि माझ्याद्वारे निवडलेले उत्पादन/सेवा मला देण्यासाठी आरबीएल बँकेकडे संपहू करेल.
- PM विद्यालक्ष्मी आणि PM-USP CSIS योजनांसाठी अर्ज करताना मला माहिती आहे की मोरेंटोरियम कालावधीत व्याज अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी “PM Vidyalaxmi Digital Rupee” हे मोबाइल ॲप Google Play Store आणि Apple App Store वरून डाउनलोड करून सक्रिय करणे आवश्यक आहे.
- मी याद्वारे आरबीएल बँकेला अर्जात माझ्याद्वारे दिलेल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक/ईमेल ॲड्रेसवर एसएमएस/ईमेलच्या माध्यमाने सीकेवायसी रजिस्ट्रीकडून माहिती प्राप्त करण्याची संमती देतो/देते.
- खाते उघडताना किंवा नंतर दिलेल्या KYC कागदपत्रांमध्ये किंवा माहितीमध्ये काही बदल झाल्यास, मी / आम्ही ते बदललेले कागदपत्र किंवा माहिती त्या बदलाच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत बँकेला सादर करू.
- मी/आम्ही याद्वारे सीकेवायसी रजिस्ट्रीवर आवश्यक माहिती अपलोड करण्यासाठी संमती देतो/देते. मी याद्वारे माझी ओळख आणि पत्त्याच्या पडताळणीच्या उद्देश्यासाठी सीकेवायसी रजिस्ट्रीतून माझ्या नोंदी डाउनलोड आणि संपहू करण्यासाठी माझी संमती देतो/देते. मी समजतो/समजते कि माझ्या केवायसी नोंदीमध्ये माझ्या केवायसी नोंदी/वैयक्तिक माहिती जसे माझे नाव, पत्ता, जन्मतारीख, पॅन क्रमांक इत्यादींचा समावेश आहे.
- मी/आम्ही बँकेला, माझ्या/आमच्याकडून पुढे आणशी कोणतीही विशिष्ट संमति किंवा कायदेशीर परवानगी शिवाय, माझ्याद्वारे दिलेली/माझ्याशी संबंधित माहिती/डेटा, आरबीएल बँकेच्या समूह कंपनी/ सहकारी/ उप कंपनी/ संलग्न संस्था/ संयुक्त उपक्रम/ अशी कोणतीही व्यक्ती, ज्यांच्यासोबत बँकेद्वारे दिले जाणारे कोणतेही उत्पादन/सेवांचा मार्केटिंग/पुरवठा/विक्रीच्या उद्देश्यासाठी ‘सेवा/उत्पादनांच्या’ तरतुदीसाठी बँकेने व्यवस्था केली आहे/करण्याचा प्रस्ताव आहे, सोबत शेरर करण्यासाठी, उघड करण्यासाठी, विनिमय, किंवा कोणत्याही प्रकारे वापरण्यासाठी अधिकार देतो/देते.

☐ होय ☐ नाही, माझी माहिती/डेटा शेरर, उघड, विनिमय करण्यासाठी किंवा वापरण्यासाठी मी संमती देत नाही.
- आरबीएल बँक, वेळोवेळी स्वतः आणि भागीदार/तृतीय पक्षाच्या सहयोगाने किंवा टाय-अप्स द्वारे, मार्केटिंग माहिती पाठवण्यासाठी/ आरबीएल बँकेद्वारे दिल्या जाणाऱ्या उत्पादने, सेवा किंवा प्रमोशनल ऑफर्सविषयी माहिती देण्यासाठी तुम्हाला संपर्क करण्यासाठी अर्जामध्ये नमूद केलेले तुमचे वैयक्तिक तपशील वापरू इच्छिते. खाली तुमची पसंती देऊन तुम्ही आरबीएल बँकेला एसएमएस, फोन कॉलस आणि ईमेलद्वारे तुमच्याशी संपर्क साधण्याची परवानगी देता किंवा नाकारता:

☐ होय, बँक मला संपर्क करू शकते ☐ नाही, बँक मला संपर्क करू शकत नाही

विमा:

- जीवन विमा: ☐ रुची आहे ☐ रुची नाही ☐ नंतर ठरवेन
मालमत्ता विमा: ☐ रुची आहे ☐ रुची नाही ☐ नंतर ठरवेन

मला /आम्हाला याची कल्पना आहे की कुठल्याही विमा उत्पादनाची खरेदी ऐच्छिक आहे आणि बँकेकडून कुठलीही सुविधा मिळवण्यासाठी त्याचा काहीही संबंध नाही.

अर्जद्वाराची हद्दी
तारीख:

अ.क्र.	संचालक/वरिष्ठ अधिकारीचे नाव	पद	नाते	स्वाक्षरी

फक्त दैकेच्या वापरासाठी	
आपला ग्राहकास जाणा तपशील (केवायसी) अर्जाचा प्रकार* ☐ नवीन ☐ अद्यावत केवायसी क्रमांक <table border="1" style="display: inline-table; width: 200px; height: 20px; vertical-align: middle;"></table> <i>(केवायसी अद्यावतन विनंतीसाठी अनिवार्य)</i> खाते प्रकार* ☐ साधारण	साक्षात्कन / फक्त कार्यालयीन वापरासाठी प्राप्त झालेली कागदपत्रे ☐ स्वयंप्रमाणित ☐ खरी प्रत ☐ नोटरी <table border="1" style="width: 100%; height: 30px; margin-bottom: 5px;"></table> यांच्याद्वारे प्रत्यक्ष पडताळणी केली गेली ओळख पडताळणी ☐ केली तारीख <table border="1" style="display: inline-table; width: 100px; height: 20px; vertical-align: middle;"></table> कर्मचार्याचे नाव <table border="1" style="display: inline-table; width: 250px; height: 20px; vertical-align: middle;"></table> कर्मचारी कोड <table border="1" style="display: inline-table; width: 50px; height: 20px; vertical-align: middle;"></table> कर्मचार्याचे पद <table border="1" style="display: inline-table; width: 150px; height: 20px; vertical-align: middle;"></table> कर्मचारी शाखा <table border="1" style="display: inline-table; width: 150px; height: 20px; vertical-align: middle;"></table>

प्रकरण स्रोत*: ☐ डीएसए ☐ शाखा ☐ थेट ☐ कनेक्टर ☐ व्यवसाय प्रतिनिधी (बीसी)	
प्रकरण स्रोत डीएसए/कनेक्टर/बीसी डीएसए/कनेक्टर/बीसीचे नाव डीएसए/कनेक्टर/बीसी कोड - नजीकच्या शाखेचे नाव नजीकच्या शाखेचा एसओएल आयडी -	प्रकरण स्रोत शाखा शाखा कर्मचार्याचे नाव - शाखा कर्मचारी आयडी - शाखेचे नाव - शाखा एसओएल आयडी -
आरएमचे नाव - आरएम आयडी -	
वैक अधिकार्याचे नाव (यांच्या द्वारे तपासले) _____	

स्वाक्षरी

कर्मचारी आयडी

हे पृष्ठ हेतुपूर्वक रिकामी सोडलेले आहे

शुल्कांची अनुसूची	
शैक्षणिक कर्ज	फी आणि शुल्क
प्रक्रिया फी	कर्ज रकमेच्या 2% पर्यंत + जीएसटी (7.5 लाखापर्यंतच्या कर्जासाठी शून्य)
प्रशासकीय शुल्क (विना परतावायोग्य)*	₹ 2500/-
कायदेशीर आणि मूल्यमानप शुल्क (लागू होत असल्यास) (विना-परतावायोग्य)	मुंबईसाठी ₹ 7500/-, इतर ठिकाणांसाठी ₹ 6000/-
ईएमआय अतिदेय शुल्क	ईएमआय रकमेच्या 2%
सिबिल अहवालासाठी शुल्क	₹ 100 प्रति अहवाल
सेसई फी	₹ 100 प्रति प्रसंग
साल्याचे कागदी स्टेटमेंट	₹ 250 प्रति प्रसंग
परतफेडीचे कागदी वेळापत्रक	₹ 250 प्रति प्रसंग
व्याज व मुद्दल प्रमाणपत्राची दुसरी प्रत वितरण	₹ 250 प्रति प्रसंग
ना देय प्रमाणपत्र / पुनःओसीची दुसरी प्रत	₹ 250 प्रति प्रसंग
चेक स्वीपिंग चार्जस	₹ 500 प्रति प्रसंग
मालमत्ता कागदपत्राच्या छायाप्रति पुनःप्राप्ती / वितरण	₹ 500 प्रति प्रसंग
कागदपत्रांची सुची	₹ 500 प्रति प्रसंग
चेक/ईसीएस/पुनःएसीएच अमान्य शुल्क	₹ 500 प्रति प्रसंग
प्रोपेमेंट शुल्क	शून्य
दूर बदल शुल्क	बाकी मुद्दलवर 0.5% किंवा ₹ 50,000/- जे कोणतेही कमी आहे
मालमत्ता अदलबदल शुल्क	कर्ज रकमेचे 0.1% किंवा ₹ 10,000/- जे कोणतेही जास्त आहे
कर्ज रद्द करण्याचे शुल्क	₹ 5000/- + रद्द करण्याच्या तारखेपर्यंत आकारलेले व्याज
कायदेशीर, पुनःताबा आणि आनुषांगिक शुल्क	वास्तविक आकड्यांनुसार
क्षेत्र संकलन शुल्क	₹ 500/- प्रति प्रसंग
कर्ज समाप्ती तारखेपासून 60 दिवसांनंतर मालमत्तेची कागदपत्रे गोळा न केल्यासाठी शुल्क	₹ 500/- अधिक लागू कर आणि इतर, कोणतेही असल्यास, वैधानिक दंड. कागदपत्रे गोळा केली जाईपर्यंत प्रत्येक महिन्याला शुल्क आकारले जातील.
वितरणांनंतर कागदपत्रे जमा न केल्यास फी****	₹ 5000/- . कागदपत्र देय असल्याच्या दिवसापासून ते जमा केले जाईपर्यंत दर महिन्याला उल्लेखित शुल्क आकारले जाईल.

* वितरण केल्याचा प्रकरणासाठी, हे शुल्क गोळा केलेल्या प्रक्रिया फी मध्ये समाविष्टित केले जातील

** वितरणांनंतर जमा न केल्यासाठी फी (विगर-दंडात्मक शुल्क) फक्त तेव्हाच गोळा केली जाईल तेव्हा ग्राहकाकडून कागदपत्र जमा करणे प्रलंबित आहे.

या शुल्कांच्या अतिरिक्त प्रचलित दरांनुसार लागू कर आणि इतर सरकारी कर, दंड इत्यादी सुद्धा आकारले जातील. वर उल्लेखित दर, फी, शुल्क इत्यादी वेळोवेळी बदल/सुधारणेच्या अधीन आहेत. नवीनतम शुल्कांसाठी, कृपया आमची वेबसाइट "http://www.rblbank.com" वर भेट द्या किंवा आरबीएल बँकेच्या प्रतिनिधीला संपर्क करा.

व्याज दर (आरओआय): लागू होणाऱ्या व्याज दराची गणना ग्राहकाच्या जोखिम प्रोफाइल, क्रेडिट व्यूटो स्कोर व मुदत, उत्पादनाची श्रेणीला बँकेच्या वर्तमान घोषित केलेल्या बाह्य बँचमार्क दर (ईबीआर) मध्ये जोडून केली जाईल.

बाह्य बँचमार्क दर आणि व्याज रिवेट: तैमासिक रिवेट सह आरबीआय रेपो दर.

SMA / NPA वर्गीकरण:	
कर्जद्वार साल्याचे SMA तसेच NPA म्हणून वर्गीकरण संबंधित दिवसाच्या दिवस-अखेर प्रक्रियेचा भाग म्हणून केले जाईल. SMA/NPA ची तारीख त्या कॅलेंडर दिवसाच्या दिवस-अखेरमध्ये साल्याची मालमत्ता वर्गीकरण स्थिती दर्शवतील.	
SMA / NPA वर्गबारी	वर्गीकरणासाठी आधार - मुद्दल किंवा व्याज भरणा किंवा इतर दुसरी रक्कम जे पूर्णपणे किंवा अंशतः धकीत आहे
SMA-0	30 दिवसांपर्यंत
SMA-1	30 दिवसांपेक्षा अधिक आणि 60 दिवसांपर्यंत
SMA-2	60 दिवसांपेक्षा अधिक आणि 90 दिवसांपर्यंत
NPA	90 दिवसांपेक्षा अधिक
उदाहरण	
जर कर्ज साल्याची देय दिनांक 31 मार्च 2021 आहे, या दिवसाच्या आधी संपूर्ण देयक प्राप्त झालेले नाही, तर अतिदेयची तारीख 31 मार्च 2021 असेल. जर साल्यातील धकीत रक्कम कायम राहिले, 30 एप्रिल 2021 च्या दिवशी म्हणजेच धकीत रक्कम कायम राहण्याचे 30 दिवस पूर्ण केल्यानंतर या साल्यास SMA-1 म्हणून टॅग केले जाईल. त्यानुसार, त्या साल्यासाठी SMA-1 वर्गीकरणाची तारीख 30 एप्रिल 2021 असेल. त्याचप्रमाणे, जर साल्यातील धकीत रक्कम कायम राहिले, तर 30 मे 2021 रोजी त्यास SMA-1 म्हणून टॅग केले जाईल आणि धकीत रक्कम पुढेही कायम राहिली, तर त्यास 29 जून 2021 रोजी NPA म्हणून वर्गीकृत केले जाईल.	

शुल्कांची अनुसूची	
शैक्षणिक कर्ज	फी आणि शुल्क
प्रक्रिया फी	कर्ज रकमेच्या 2% पर्यंत + जीएसटी (7.5 लाखापर्यंतच्या कर्जासाठी शून्य)
प्रशासकीय शुल्क (विना परतावायोग्य)*	₹ 2500/-
कायदेशीर आणि मूल्यमानप शुल्क (लागू होत असल्यास) (विना-परतावायोग्य)	मुंबईसाठी ₹ 7500/-, इतर ठिकाणांसाठी ₹ 6000/-
ईएमआय अतिदेय शुल्क	ईएमआय रकमेच्या 2%
सिबिल अहवालासाठी शुल्क	₹ 100 प्रति अहवाल
सेसई फी	₹ 100 प्रति प्रसंग
साल्याचे कागदी स्टेटमेंट	₹ 250 प्रति प्रसंग
परतफेडीचे कागदी वेळापत्रक	₹ 250 प्रति प्रसंग
व्याज व मुद्दल प्रमाणपत्राची दुसरी प्रत वितरण	₹ 250 प्रति प्रसंग
ना देय प्रमाणपत्र / पुनःओसीची दुसरी प्रत	₹ 250 प्रति प्रसंग
चेक स्वीपिंग चार्जस	₹ 500 प्रति प्रसंग
मालमत्ता कागदपत्राच्या छायाप्रति पुनःप्राप्ती / वितरण	₹ 500 प्रति प्रसंग
कागदपत्रांची सुची	₹ 500 प्रति प्रसंग
चेक/ईसीएस/पुनःएसीएच अमान्य शुल्क	₹ 500 प्रति प्रसंग
प्रोपेमेंट शुल्क	शून्य
दूर बदल शुल्क	बाकी मुद्दलवर 0.5% किंवा ₹ 50,000/- जे कोणतेही कमी आहे
मालमत्ता अदलबदल शुल्क	कर्ज रकमेचे 0.1% किंवा ₹ 10,000/- जे कोणतेही जास्त आहे
कर्ज रद्द करण्याचे शुल्क	₹ 5000/- + रद्द करण्याच्या तारखेपर्यंत आकारलेले व्याज
कायदेशीर, पुनःताबा आणि आनुषांगिक शुल्क	वास्तविक आकड्यांनुसार
क्षेत्र संकलन शुल्क	₹ 500/- प्रति प्रसंग
कर्ज समाप्ती तारखेपासून 60 दिवसांनंतर मालमत्तेची कागदपत्रे गोळा न केल्यासाठी शुल्क	₹ 500/- अधिक लागू कर आणि इतर, कोणतेही असल्यास, वैधानिक दंड. कागदपत्रे गोळा केली जाईपर्यंत प्रत्येक महिन्याला शुल्क आकारले जातील.
वितरणांनंतर कागदपत्रे जमा न केल्यास फी****	₹ 5000/- . कागदपत्र देय असल्याच्या दिवसापासून ते जमा केले जाईपर्यंत दर महिन्याला उल्लेखित शुल्क आकारले जाईल.

* वितरण केल्याचा प्रकरणासाठी, हे शुल्क गोळा केलेल्या प्रक्रिया फी मध्ये समाविष्टित केले जातील

** वितरणांनंतर जमा न केल्यासाठी फी (विगर-दंडात्मक शुल्क) फक्त तेव्हाच गोळा केली जाईल तेव्हा ग्राहकाकडून कागदपत्र जमा करणे प्रलंबित आहे.

या शुल्कांच्या अतिरिक्त प्रचलित दरांनुसार लागू कर आणि इतर सरकारी कर, दंड इत्यादी सुद्धा आकारले जातील. वर उल्लेखित दर, फी, शुल्क इत्यादी वेळोवेळी बदल/सुधारणेच्या अधीन आहेत. नवीनतम शुल्कांसाठी, कृपया आमची वेबसाइट "http://www.rblbank.com" वर भेट द्या किंवा आरबीएल बँकेच्या प्रतिनिधीला संपर्क करा.

व्याज दर (आरओआय): लागू होणाऱ्या व्याज दराची गणना ग्राहकाच्या जोखिम प्रोफाइल, क्रेडिट व्यूटो स्कोर व मुदत, उत्पादनाची श्रेणीला बँकेच्या वर्तमान घोषित केलेल्या बाह्य बँचमार्क दर (ईबीआर) मध्ये जोडून केली जाईल.

बाह्य बँचमार्क दर आणि व्याज रिवेट: तैमासिक रिवेट सह आरबीआय रेपो दर.

SMA / NPA वर्गीकरण:	
कर्जद्वार साल्याचे SMA तसेच NPA म्हणून वर्गीकरण संबंधित दिवसाच्या दिवस-अखेर प्रक्रियेचा भाग म्हणून केले जाईल. SMA/NPA ची तारीख त्या कॅलेंडर दिवसाच्या दिवस-अखेरमध्ये साल्याची मालमत्ता वर्गीकरण स्थिती दर्शवतील.	
SMA / NPA वर्गबारी	वर्गीकरणासाठी आधार - मुद्दल किंवा व्याज भरणा किंवा इतर दुसरी रक्कम जे पूर्णपणे किंवा अंशतः धकीत आहे
SMA-0	30 दिवसांपर्यंत
SMA-1	30 दिवसांपेक्षा अधिक आणि 60 दिवसांपर्यंत
SMA-2	60 दिवसांपेक्षा अधिक आणि 90 दिवसांपर्यंत
NPA	90 दिवसांपेक्षा अधिक
उदाहरण	
जर कर्ज साल्याची देय दिनांक 31 मार्च 2021 आहे, या दिवसाच्या आधी संपूर्ण देयक प्राप्त झालेले नाही, तर अतिदेयची तारीख 31 मार्च 2021 असेल. जर साल्यातील धकीत रक्कम कायम राहिले, 30 एप्रिल 2021 च्या दिवशी म्हणजेच धकीत रक्कम कायम राहण्याचे 30 दिवस पूर्ण केल्यानंतर या साल्यास SMA-1 म्हणून टॅग केले जाईल. त्यानुसार, त्या साल्यासाठी SMA-1 वर्गीकरणाची तारीख 30 एप्रिल 2021 असेल. त्याचप्रमाणे, जर साल्यातील धकीत रक्कम कायम राहिले, तर 30 मे 2021 रोजी त्यास SMA-1 म्हणून टॅग केले जाईल आणि धकीत रक्कम पुढेही कायम राहिली, तर त्यास 29 जून 2021 रोजी NPA म्हणून वर्गीकृत केले जाईल.	

कुठल्याही प्रश्नांसाठी/ स्पष्टीकरणासाठी कृपया संपर्क साधा :

 आम्हाला यावर कॉल करा: +91 22 6232 7777	 यावर ईमेल करा : customercare@rbl.bank.in	 वेबसाइट : www.rbl.bank.in
--	--	--




 आम्हाला यावर कॉल करा: +91 22 6232 7777
 
 यावर ईमेल करा : customercare@rbl.bank.in

 वेबसाइट : www.rbl.bank.in

“आरबीएल बँक” किंवा “बँक” या संज्ञांचा अर्थ आरबीएल बँक लिमिटेड असा घ्यावा

वैयक्तिक सह-अर्जद्वाराचे तपशील

श्रीर्षक* ☐ श्री. ☐ कुमारी. ☐ सौ. मिक्स ☐ डॉ.

☐ इतर (कृपया स्पष्ट करा) इतर मध्ये (ऑइथोकेट, ब्रिगेडियर, कैप्टन, केबल, मेजर, प्रोफेसर, पीक, जस्टिस, मेजर जनरल, कर्नल, मास्टर) समाविष्ट आहेत

पूर्ण नाव*
(केवायसीनुसार)

लग्नापूर्वीचे नाव (असल्यास)

वडिलांचे/ जोडीदाराचे नाव*

आईचे लग्नापूर्वीचे नाव*

जन्मतारीख*
D | D | M | M | Y | E | A | R |

जन्मस्थान:

शहर _____ राज्य _____ देश _____

लिंग* ☐ पुरुष ☐ महिला ☐ तृतीय पंथी अवलंबितांची संख्या _____ वार्षिक उत्पन्न _____

धर्म* ☐ हिंदु ☐ मुस्लिम ☐ ख्रिश्चन ☐ शीख ☐ बौद्ध ☐ पारशी ☐ जैन ☐ इतर (कृपया स्पष्ट करा)

श्रेणी* ☐ एससी ☐ एसटी. ☐ ओबीसी ☐ साधारण ☐ इतर (कृपया स्पष्ट करा) डीआयएन _____

CKYC क्रमांक _____

☐ मी RBL बँकेत ग्राहक आयडी तयार करण्यासाठी माझा CKYC क्रमांक देण्याची इच्छा व्यक्त करतो. ☐ मी RBL बँकेत ग्राहक आयडी तयार करण्यासाठी माझा CKYC क्रमांक देऊ इच्छित नाही..

राष्ट्रीयता* (देसाचे नाव) _____ *पुनःआय झाल्याची तारीख D | D | M | M | Y | Y | Y | Y |

अर्जद्वारासोबत संवेध* _____ (पुनःआय याहकासाठी लागू)

दिव्यांग व्यक्ती* ☐ होय ☐ नाही लाभार्थी मालक* ☐ होय ☐ नाही

ओळखीचा पुरावा (PoI) आणि पर्याचा पुरावा (PoA)	
कुटुंबासाठी एका PoI / PoA ची एकाची प्रमाणित प्रत सादर करायची	
☐ ओळखीचा पुरावा (PoI) 	☐ पर्याचा पुरावा (PoA)
A-पासपोर्ट क्रमांक 	पासपोर्ट मुदत समाप्ती तारीख
B - मतदार ओळखपत्र 	C - पॅन क्रमांक (अनिवार्य)
D - वाहन चालवण्याचा परवाना 	वाहन चालवण्याचा परवाना मुदत समाप्ती तारीख
E - युआयडी (आधार) (अनिवार्य) (फक्त शेवटचे 4 अंक)	F - नॅरगा जॉब कार्ड
Z - इतर 	ओळख क्रमांक
केंद्र सरकारद्वारे अधिसूचित कोणतेही कागदपत्र	
S-सिंपलीफाईड मेजर्स अकाउंट - कागदपत्र प्रकार कोड 	ओळख क्रमांक
PoI 	PoA

ओळखीचा परावा [Pol] भरण्याबाबत स्पष्टीकरण आणि मार्गदर्शक सूचना:

1. जर ओळखीचा पुरावा म्हणून वाहन चालवण्याचा परवाना अथवा पासपोर्ट सादर केला असेल तर समाप्तीची तारीख नमूद करणे अनिवार्य आहे.
2. जर 'Z- इतर (केंद्र सरकार द्वारे अधिसूचित कोणतेही कागदपत्र)' यावर खण केली असेल तर ओळख / संदर्भ क्रमांक नमूद करा.

दस्तावेजाचा कोड - वर्णन

1. केंद्रीय/ राज्य सरकारच्या खात्यातर्फे / वैधानिक / नियंत्रण संस्थेद्वारे, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाद्वारे / शेड्युल्ड कर्मशिल बँकेद्वारे किंवा सार्वजनिक क्षेत्रातील वित्त संस्थेद्वारे अर्जदाराच्या फोटोसहित जारी केलेले ओळख पत्र

रत्निवासाचा परावा [PoA] भरण्याबाबत स्पष्टीकरण आणि मार्गदर्शक सचना: सध्याच्या / कायमच्या पत्त्याचा तपशिल

1. सादर केलेल्या PoI मध्ये पत्ता नसेल किंवा ओप प्रमाणे असणारा पत्ता अग्राह्य अथवा आता अस्तित्वात नसणारा असेल तरच PoA सादर करावा.

इतर तपशील									
शैक्षणिक पात्रता *	☐ पदवीपूर्व	☐ पदवीधर	☐ पदव्युत्तर	☐ व्यावसायिक	☐ विशेषज्ञता	कृपया निर्दिष्ट करा			
व्यवसायाचा प्रकार *	☐ S-नोकरी/पगारी	(☐ साजरी क्षेत्र	☐ सार्वजनिक क्षेत्र	☐ सरकारी क्षेत्र)					
	☐ O-इतर	(☐ व्यावसायिक	☐ स्व-रोजगार	☐ सेवानिवृत्त	☐ गृहिणी	☐ विद्यार्थी			
	☐ B-व्यवसाय	☐ X-वर्गीकृत नाही							
उत्पन्नाचे स्रोत * (प्राथमिक)	☐ पगार	☐ व्यवसायाचे उत्पन्न	☐ गुंतवणुकीतून उत्पन्न	☐ शेती	☐ अवलंबित	☐ फी/कमिशन/दलाली			
एकूण वार्षिक उत्पन्न	☐ < = 60 हजार	☐ 60 हजार - 1.2 लाख	☐ 1.2 लाख - 2 लाख	☐ 2-3 लाख	☐ 3-5 लाख				
	☐ 5-10 लाख	☐ 10-50 लाख	☐ > 50 लाख - 1 कोटी	☐ > 1 कोटी					
पगारी असल्यास, इथे नोकरी आहे *	☐ पार्टनरशिप	☐ प्रायवेट लिमिटेड	☐ प्रोप्रायटरशिप	☐ पब्लिक लिमिटेड	☐ सार्वजनिक क्षेत्र				
	☐ सरकार	☐ बहुराष्ट्रीय	☐ इतर	कृपया निर्दिष्ट करा					
स्वन नियोजित व्यावसायिक * प्रकार	☐ डॉक्टर	☐ सीए/सीएस	☐ वकील	☐ आर्किटेक्ट	☐ इंजीनियर				
	☐ सल्लागार	☐ शेतकरी	☐ इतर	कृपया निर्दिष्ट करा					
कंपनी/संस्थेचा प्रकार	☐ प्रोप्रायटरशिप	☐ पार्टनरशिप	☐ एलएलपी	☐ प्रायवेट लिमिटेड	☐ लिस्टेड पब्लिक लिमिटेड				
(पगारी/स्व-रोजगार साठी)	☐ अनलिस्टेड पब्लिक लिमिटेड	☐ सार्वजनिक क्षेत्र सरकार							

सध्याच्या निवासी पत्ता

☐ पसेतीचा टपाल पत्ता सध्याच्या पत्त्यावर वर्ष/महिने शहरातील वर्ष

घर क्रमांक परिसर / रस्ता

साहूर / गाव वाई

राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश जिल्हा*

उपजिल्हा पिन कोड* ओळखण्यासारखी खूण

वास्तव्याच्या ठिकाणच्या संपकांचे तपशील

STD कोड फोन क्रमांक मोबाईल*

ईमेल आयडी

निवासस्थानाचा प्रकार ☐ स्व-मालकीचे ☐ भाड्याचे ☐ कंपनी निवास ☐ पेतुक ☐ इतर

कायमचा पत्ता	☐ वास्तव्याच्या पत्त्यासमान
घर क्रमांक	परिसर / रस्ता
शहर / गाव	वार्ड
राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश	जिल्हा*
उपजिल्हा	पिन कोड*
ओळखण्यासारखी खूण	
एसटीडी कोड	फोन क्रमांक
	मोबाईल*

कार्यालयीन पत्ता	☐ पसंतीचा टपाल पत्ता	सध्याच्या संस्थेतील वर्षाची संख्या*	एकूण कामाचा अनुभव*	वर्षे
संस्था-कंपनीचे नाव*				
पद				
घर क्रमांक	परिसर / रस्ता			
शहर / गाव	वार्ड			
राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश	जिल्हा*			
उपजिल्हा	पिन कोड*		ओळखण्यासारखी खूण	
एसटीडी कोड	फोन क्रमांक		मोबाईल*	
कार्यालयीन संपर्काचा तपशील				
देशाचा कोड	एसटीडी कोड	दूरध्वनी क्र.	एक्सटेंशन	मोबाईल*
ईमेल आयडी* (अधिकृत)				

कर्जाचे तपशील					रक्कम लाखोंमध्ये
नाव	कर्जाचा प्रकार	कर्जाचे स्रोत	मंजूर रक्कम	सध्याची थकबाकी	

☐ एफएटीसीओ-सीआरएस घोषणापत्र (खुण करा () लागू होत असल्यास, व्यक्तिगत/बिगर-व्यक्तिगत अर्जदार)	
सह-अर्जदार भारताबाहेरील अधिकारक्षेत्रातील कर आकारणीसाठी निवासस्थान ☐ होय (होय असेल, तर खालील तपशील भरा) ☐ नाही (नसल्यास, उर्वरित क्षेत्र भरण्याची गरज नाही)	
कर ओळख क्रमांक किंवा समतुल्य	टीआयएन तपशील
कर अधिकारक्षेत्राचा देश	टीआयएन जारी करणारा देश
जन्माचे शहर	जन्माचे शहर

☐ जिथे अर्जदार भारताबाहेरील निवासी आहे तिथल्या अधिकार क्षेत्रातील कर कारणांसाठीचा पत्ता* (बर 'होय' ला खुण केली असेल तरच लागू)
* पत्त्याचा प्रकार: ☐ निवासी ☐ व्यवसाय
** कंपनीचे नाव
* घर क्र. व इमारतीचे नाव / क्र.
* रस्ता / मार्गाचे नाव / क्र.
* लँडमार्क
शहर
* राज्य
देश
पिन कोड

कर्जाच्या अर्जासाठी कागदपत्रांच्या सादरीकरण आणि स्वयं-साक्षात्करणासाठी घोषणापत्र				
अ.क्र.	कागदपत्रे	तपशील	होय/नाही	
1	वित्त (आयटीआर प्रति, कर लेखापरीक्षा अहवाल इत्यादी)	वर्षे		
	या कालावधीच्या आयटीआर प्रति			
	या कालावधीचे वित्त			
आमच्या खात्यांचे बँक स्टेटमेंट्स आणि तपशील खाली सूचीबद्ध आहेत				
2	बँकेचे नाव	खाते क्र.	तारखेपासून	तारखेपर्यंत
	a			
	b			
	c			
	d			
3	वर्षाचे वॉट / सीएसटी / एसटी / जीएसटी परतावे आणि चलान			
	वरील व्यतिरिक्त इतर कागदपत्रांची यादी			
	a			
	b			
	c			
4	d			

घोषणा

- मी/आम्ही प्रमाणित करतो/करते की या अर्जांमध्ये मी/आम्ही दिलेली माहिती खरी, अचूक आणि पूर्ण आहे आणि आरबीएल बँकेकडून ('बँक') कोणतीही महत्त्वाची माहिती लपवून ठेवली/दडवली गेली नाही. मी/आम्ही सहमत आहे/आहोत की बँकेला हे थेट किंवा कोणत्याही तृतीय पक्ष एजंटद्वारे सत्यापन करण्याचा अधिकार आहे. मी/आम्ही पुष्टी करतो/करते की वित्त/बँक स्टेटमेंट/शीर्षक/कायदेशीर कागदपत्रे इत्यादींच्या संलग्न प्रती माझ्या/आमच्या कर्जासाठी मी/आम्ही जमा केल्या आहेत आणि या सव्या प्रती आहेत हे प्रमाणित करतो/करते. या संदर्भात इतर कोणत्याही स्रोताकडून कोणतीही माहिती मिळविण्याचा बँकेचा अधिकार मी/आम्ही मान्य करतो/करते.
- मी/आम्ही समजतो/समजते की वर नमूद केलेली सर्व माहिती अशा कोणत्याही सुविधेचा आधार असेल जी बँक मला/आम्हाला तिच्या विवेकबुद्धीनुसार देण्याचे ठरवेल. मी/आम्ही पुढे सहमत आहे/आहोत की मला/आम्हाला पुरवण्यात येणारी कोणतीही सुविधा वेळोवेळी लागू होणाऱ्या बँकेच्या नियमांद्वारे नियंत्रित केली जाईल. मला/आम्हाला देण्यात येणाऱ्या सुविधेच्या/सुविधांच्या अटी व नियमांनी मी/आम्ही बांधील असेन/असू. मी/आम्ही बँकेला लागू होतील त्यानुसार कोणतीही फी, शुल्क, व्याज इत्यादी बँकेतील माझ्या कर्ज खात्यातून कापण्यासाठी अधिकृत करतो/करते.
- मी/आम्ही माझ्या/आमच्या निवासी किंवा व्यावसायिक पत्त्यामधील कोणत्याही बदलाविषयी किंवा माझ्या पत्तापातलेला प्रभावित करणाऱ्या कोणत्याही अशा बदलाविषयी आरबीएल बँकेला लिखित स्वरूपात कळवेन/कळवू.
- मी/आम्ही समजतो/समजते की अर्जासोबत जमा केलेली छायाचित्रे आणि कागदपत्रे स्वतःकडे ठेवण्याचा अधिकार आरबीएल बँकेने राखून ठेवला आहे आणि ते मला/आम्हाला परत करणार नाही.
- मी/आम्ही समजतो/समजते की या कर्जाची मंजूरी केवळ आरबीएलच्या विवेकबुद्धीनुसार आणि आरबीएल बँकेच्या आवश्यकतेनुसार माझ्या/आमच्या आवश्यक कागदपत्रांची आणि इतर औपचारिकतांची पूर्तता केल्यावर आहे.
- मी/आम्ही सहमत आहे/आहोत आणि पुष्टी करतो/करते की सदर सुविधा यासाठी वापरली जाणार नाही
 - भांडवल बाजारातील उपकरणांमध्ये गुंतवणूक करणे किंवा कोणत्याही सद्दा किंवा बेकायदेशीर किंवा समाजविघातक हेतू साठी किंवा ओझोन कमी करणारे पदार्थ (ओडीएस) वापरणारे/निर्माण करणाऱ्या नवीन युनिट्समधील किंवा क्लोरोफ्लोरोकार्बन्स (सीएफसी) वापरणाऱ्या नवीन एयरोसोल युनिट्समधील गुंतवणूकीसाठी.
 - कच्चे सोने, सोन्याची लागड, सोन्याचे दागिने, सोन्याची नाणी, गोल्ड एक्स्चेंज ट्रेड फंड्सचे युनिट्स, (ईटीएफ), गोल्ड म्युच्युअल फंड्सचे युनिट्स सारख्या कोणत्याही स्वरूपातील सोने खरेदीसाठी, किसान विकास पत्र (केवीपी) आणि राष्ट्रीय बचत योजना (एनएससी) सारख्या लघु बचत साधनांच्या संपादनासाठी सुविधा.
- मी/ आम्ही पुष्टी करतो/करते की या रकमा नमूद केलेल्या हेतूसाठीच वापरल्या जातील आणि सद्दा किंवा समाजविघातक हेतूसाठी किंवा क्रिओकरंसी इत्यादी सारख्या व्ह्यूअरल असेट/आभासी मालमत्तां (व्हीए) मध्ये व्यवहार करण्याच्या हेतूसाठी वापरल्या जाणार नाही.
- मी/आम्ही याद्वारे घोषित करतो/करते आणि पुष्टी करतो/करते की चालू आर्थिक वर्षातील संस्थेची उलाढाल या अर्जात जोडल्याप्रमाणे आहे आणि मी ☐ 50 कोटीपेक्षा जास्त उलाढाल वाढल्यास आरबीएल बँकेला लेखी स्वरूपात कळवेन. (जर वर्तमान आर्थिक वर्षात आधीच ☐ 50 कोटीपेक्षा अधिक नाही).
- मला/आम्ही समजते/ समजतो की कर्जाची मुदत/परतफेड/व्याज/इतर अटी व नियम कर्जाचा निष्कर्ष होण्यास उशीर झाल्यामुळे, मुद्रा बाजाराच्या परिस्थितीत किंवा इतर कोणत्याही वैधानिक किंवा नियामकांच्या कारणास्तव बदलांच्या किंवा आरबीएल बँकेच्या विवेकबुद्धीनुसार आहे. आरबीएल बँक कर्जाच्या अटीची फेरतापासणी करण्याचा आणि त्यांना योग्य वाटेल त्या प्रमाणात सुधारणा करण्याचा अधिकार राखून ठेवते.
- मी/आम्ही कोणत्याही वैधानिक किंवा कायदेशीर कमतरतांनी ग्रस्त नाही आणि/किंवा बंधनकारक करारामध्ये प्रवेश करण्यास असमर्थ आहे. जर कर्जदार एक नैसर्गिक व्यक्ती आहे, म्हणजेच कर्जदार एक प्रौढ आहे/आहेत आणि सुट्ट मनाचा आहे/आहेत आणि करार करण्यासाठी सक्षम आहे/आहेत.
- मी/आम्ही पुष्टी करतो/करते कि आमच्या विरुद्ध कोणतीही दिवाळखोरी/समापन/बरखास्तीची कार्यवाही किंवा कोणतीही फौजदारी कार्यवाही सुरू करण्यात आलेली नाही आणि/किंवा आमच्या विरुद्ध प्रलंबित नाही आणि आम्हाला कोणत्याही न्यायालय किंवा इतर प्राधिकरणाने कधीही दिवाळखोर ठरवले नाही किंवा आमच्या मालमत्तेसाठी प्राप्तकर्ता, प्रशासक, विश्वस्त किंवा तत्सम अधिकारी नियुक्त केले गेले नाहीत.
- माझ्याकडे/आमच्याकडे कोणताही विद्यमान ग्राहक आयडी किंवा वर नमूद केलेल्या व्यतिरिक्त कोणताही ग्राहक आयडी नाही, आणि अन्यथा आढळत नाही. आरबीएल बँकेने मला/आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता, त्यांच्या निर्णयानुसार ग्राहक आयडी एकाच ग्राहक आयडी अंतर्गत एकत्रित करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.
- जोपर्यंत खाली किंवा अन्यथा उल्लेख केलेला नाही, मी/आम्ही राजकीयदृष्ट्या अनावृत्त व्यक्ती/ राजकीयदृष्ट्या अनावृत्त व्यक्तींशी (वेळोवेळी भारतीय रिझर्व बँकेने स्पष्ट आणि सुधारणा केल्यानुसार) संबंधित नाही.

☐ पीडीपी ☐ सीआरपीडीपी (पीडीपी – राजकीयदृष्ट्या अनावृत्त व्यक्ती, सीआरपीडीपी – राजकीयदृष्ट्या अनावृत्त व्यक्तीचे जवळचे नातेवाईक)
- मला/आम्ही समजते/ समजतो की कर्जाचा निर्णय क्रेडिट मॉडेलवर आधारित आहे ज्यामध्ये कर्जाचा इतिहास, परतफेडीचा ट्रॅक रेकॉर्ड, बँकिंग सवयी, व्यवसाय स्थिरता आणि रोख प्रवाह विश्लेषण यासारख्या घटकांचा समावेश आहे ज्याचे वैयक्तिक चर्चा आणि कागदपत्रे यांच्या संयोजनाने मूल्यापेक्षा केले जाते.
- मी/आम्ही याची देखील पुष्टी करतो/करते की मला/आम्हाला बँकेने किंवा तिच्या प्रतिनिधींपैकी कोणीही कर्जाच्या प्रमाण/मंजूरी प्रक्रियेबाबत (किंवा) कोणत्याही मार्गचुचीचे/माफीचे वचन दिलेले नाही. पुढे आम्ही आरबीएल बँकेच्या कोणत्याही प्रतिनिधीला (किंवा) इतर कोणत्याही तृतीय पक्षाला या कर्ज अर्जासोबत किंवा त्याच्या संबंधात रोख, बेअरर चेक किंवा वस्तू स्वरूपात कोणतेही भरणा केलेला नाही.
- मी/आम्ही समजतो/समजते की मला/आम्हाला कर्ज/अग्रिम/इतर बिगर-निधी-आधारित कर्ज सुविधा देण्याच्या संदर्भात, एक पूर्व अट म्हणून, आरबीएल बँकेला माझ्या/आमच्या संदर्भात, माझ्या/आमच्या द्वारे लाभ घेतलेल्या/ घ्यायच्या कर्ज सुविधेची, माझ्यावर/आमच्यावर गृहीत/ गृहीत धरण्याच्या बंधनाची, त्या संदर्भात आणि माझ्या/आमच्यावरील कसूरच्या, कोणतेही असल्यास, निर्वहनासाठी केलेली माहिती आणि डेटा बँकेद्वारे उघड करण्याच्या समतीची आवश्यकता आहे. त्यानुसार, मी/आम्ही सहमत आहे/आहोत आणि बँकेद्वारे अशा सर्वच किंवा कोणत्याही: (i) माझ्या/आमच्या संदर्भातील माहिती आणि डेटा; (ii) माझ्या/आमच्या द्वारे घेतलेल्या/ घ्यायच्या कोणत्याही कर्ज सुविधेच्या संदर्भात माहिती किंवा डेटा आणि (iii) माझ्या/आमच्या अशा दावित्यांची पूर्तता करण्यात माझ्या/आमच्या द्वारे झालेल्या, कोणतेही असल्यास कसूरची, बँकेला योग्य आणि आवश्यक वाटेल त्यानुसार, क्रेडिट इंफोर्मेशन ब्यूरो (ईडिआ) लिमिटेड (सिबिल) आणि भारतीय रिझर्व्ह बँक / भारत सरकार आणि सिबिल च्या वतीने अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही एजन्सीला उघड करण्याची बँकेला समती देतो/देते आणि अशी एजन्सी बँकेद्वारे उघड केलेली उल्लेखित माहिती आणि डेटा वापरू, प्रक्रिया करू शकते; आणि सिबिल आणि अशाप्रकारे अधिकृत इतर कोणतीही एजन्सी, बँकांना/आर्थिक संस्थांना आणि इतर कर्ज प्रदात्यांना, जसे की या संदर्भात रिझर्व्ह बँकेद्वारे स्पष्ट केले जाऊ शकते, विचारार्थ प्रक्रिया केलेली माहिती आणि डेटा किंवा त्यांच्यावतीने तयार केलेली उत्पादने सादर करू शकतात.
- या अर्जाच्या फॉर्ममध्ये नमूद केलेल्या माझ्या/आमच्या मोबाईल/ दूरध्वनी क्रमांक, ईमेल आयडीवर, माझ्या/आमच्या अर्जाची स्थिती, खात्यातील क्रियाकलाप, सेवा कॉल्स, नियामक अपडेट्स (यामध्ये वसूली, सल्लागार आणि शैक्षणिक/माहितीपूर्ण संदेशांचा समावेश आहे) संदर्भात एसएमएस अलर्ट्स/ फोन कॉल्स, ईमेलस तसेच उत्पादन वापराचे संदेश/कॉल्स जे बँक वेळोवेळी पाठवेल/करेल, प्राप्त करण्यासाठी मी/आम्ही सहमत आहे/आहोत.
- मी/आम्ही पुष्टी करतो/करते की मी मेसर्स. _____ ला, श्री/कु. _____ द्वारे सादर केलेल्या, कर्ज घेण्याच्या उद्देश्यासाठी बँकेला माझे/आमचे संपर्काचे तपशील देण्याची/ जमा करण्याची समती दिली आहे.
- मी या द्वारे माझ्या स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार, ओळख/पत्त्याचा पुरावा प्रमाणित करण्याच्या उद्देश्याने युआयडीएआय (आधार) द्वारे निश्चित केलेल्या बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी प्रमाणीकरण किंवा ऑफलाईन पडताळणी द्वारे, केवायसीच्या उद्देश्यासाठी स्वेच्छेने आरबीएल बँकेकडे जमा करत आहे.
- युआयडीएआयकडून माझ्या तपशीलांची पडताळणीसाठी करण्यासाठी माझा आधार क्रमांक आणि/किंवा बायोमेट्रिक/डेमोग्राफिक माहिती वापरण्याची मी आरबीएल बँकेला अधिकार देतो/देते. मी समजतो/समजते कि आरबीएल बँक युआयडीएआय कडून डेटा मागेल आणि माझ्याद्वारे निवडलेले उत्पादन/सेवा मला देण्यासाठी आरबीएल बँकेकडे संप्रेषण करेल.
- PM विद्यालक्ष्मी आणि PM-USP CSIS योजनांसाठी अर्ज करताना मला माहिती आहे की मोरटोरियम कालावधीत व्याज अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी “PM Vidyalaxmi Digital Rupee” हे मोबाइल अॅप Google Play Store आणि Apple App Store वरून डाउनलोड करून सक्रिय करणे आवश्यक आहे.
- मी याद्वारे आरबीएल बँकेला अर्जात माझ्याद्वारे दिलेल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक/ईमेल अॅड्रेसवर एसएमएस/ईमेलच्या माध्यमाने सीकेवायसी रजिस्ट्रीकडून माहिती प्राप्त करण्याची समती देतो/देते.
- खाते उघडताना किंवा नंतर दिलेल्या KYC कागदपत्रांमध्ये किंवा माहितीमध्ये काही बदल झाल्यास, मी / आम्ही ते बदललेले कागदपत्र किंवा माहिती त्या बदलाच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत बँकेला सादर करू.
- मी/आम्ही याद्वारे सीकेवायसी रजिस्ट्रीवर आवश्यक माहिती अपलोड करण्यासाठी समती देतो/देते. मी याद्वारे माझी ओळख आणि पत्त्याच्या पडताळणीच्या उद्देश्यासाठी सीकेवायसी रजिस्ट्रीतून माझ्या नोंदी डाउनलोड आणि संप्रेषण करण्यासाठी माझी समती देतो/देते. मी समजतो/समजते कि माझ्या केवायसी नोंदीमध्ये माझ्या केवायसी नोंदी/वैयक्तिक माहिती जसे माझे नाव, पत्ता, जन्मतारीख, पॅन क्रमांक इत्यादींचा समावेश आहे.
- मी/आम्ही बँकेला, माझ्या/आमच्याकडून पुढे आणखी कोणतीही विशिष्ट समति किंवा कायदेशीर परवानगी शिवाय, माझ्याद्वारे दिलेली/माझ्याशी संबंधित माहिती/डेटा, आरबीएल बँकेच्या समूह कंपनी/ सहकारी/ उप कंपनी/ संलग्न संस्था/ संयुक्त उपक्रम/ अशी कोणतीही व्यक्ती, ज्यांच्यासोबत बँकेद्वारे दिले जाणारे कोणतेही उत्पादन/सेवांचा मार्केटिंग/पुरवठा/विक्रीच्या उद्देश्यासाठी 'सेवा/उत्पादनांच्या' तरतुदीसाठी बँकेने व्यवस्था केली आहे/करण्याचा प्रस्ताव आहे, सोबत शेअर करण्यासाठी, उघड करण्यासाठी, विनिमय, किंवा कोणत्याही प्रकारे वापरण्यासाठी अधिकार देतो/देते.

☐ होय ☐ नाही, माझी माहिती/डेटा शेअर, उघड, विनिमय करण्यासाठी किंवा वापरण्यासाठी मी समती देत नाही.
- आरबीएल बँक, वेळोवेळी स्वतः आणि भागीदार/तृतीय पक्षांच्या सहयोगाने किंवा टाय-अप्स द्वारे, मार्केटिंग माहिती पाठवण्यासाठी/ आरबीएल बँकेद्वारे दिल्या जाणाऱ्या उत्पादने, सेवा किंवा प्रमोशनल ऑफर्सविषयी माहिती देण्यासाठी तुम्हाला संपर्क करण्यासाठी अर्जामध्ये नमूद केलेले तुमचे वैयक्तिक तपशील वापरू इच्छिते. खाली तुमची पसंती देऊन तुम्ही आरबीएल बँकेला एसएमएस, फोन कॉल्स आणि ईमेलद्वारे तुमच्याशी संपर्क साधण्याची परवानगी देता किंवा नाकारता:

☐ होय, बँक मला संपर्क करू शकते ☐ नाही, बँक मला संपर्क करू शकत नाही

27. विमा:

जीवन विमा: ☐ रुची आहे ☐ रुची नाही ☐ नंतर ठरवेन

मालमत्ता विमा: ☐ रुची आहे ☐ रुची नाही ☐ नंतर ठरवेन

बैंक किंवा तिच्या प्रतिनिधींकडून फोन वर / मोबाईल वर / पाठविल्या गेलेल्या एसएमएस / इमेल द्वारे विपणनसंबंधी माहिती/सेवा इत्यादी प्राप्त करण्यास मी / आम्ही ☐ संमती देतो/ ☐ संमती देत नाही.

मी/आम्ही पुष्टी करतो कि मी/आम्ही वरील घोषणापत्र वाचले आणि समजले आहे, आणि अर्जांमध्ये दिलेले तपशील बरोबर आहेत.

जर यातील कोणतीही माहिती चुकीची, खोटी किंवा दिशाभूल करणारी असेल तर मला त्याबद्दल जबाबदार धरले जाईल याची मला कल्पना आहे. वर नमूद केलेल्या नोंदणीकृत क्रमांक/इ-मेल आयडीवर केंद्रीय केवायसी रजिस्ट्रीकडून एसएमएस/ इ-मेलद्वारे माहिती प्राप्त करण्यास मी याद्वारे मान्यता देतो. मी/ आम्ही पुष्टी देतो की या रकमा नमूद केलेल्या हेतूसाठीच वापरल्या जातील आणि सद्दा अथवा समाजविघातक हेतूसाठी वापरल्या जाणार नाहीत.

अर्जदाराची सही
तारीख:

आरबीएल बँकेचे संचालक / वरिष्ठ अधिकारी (डीवीपी आणि त्यावरील) / इतर कोणत्याही बँकेच्या संचालकासोबत संवेधाच्या संदर्भात **ग्राहकाचे घोषणापत्र**

- मी आरबीएल बँकेचा/ची संचालक आहे ☐ होय ☐ नाही
- मी इतर दुसऱ्या बँकेचा/ची संचालक आहे ☐ होय ☐ नाही बँकेचे नाव: _____
- मी आरबीएल बँकेचा/ची वरिष्ठ अधिकारी आहे ☐ होय ☐ नाही
- मी/आम्ही आरबीएल बँक/इतर बँकेच्या संचालकाचे/ आरबीएल बँकेच्या वरिष्ठ अधिकार्याचे जवळचा/ची/चे नातेवाईक ☐ आहे/आहोत ☐ होय ☐ नाही
#जवळचे नातेवाईक म्हणजे: पती/पत्नी, वडील, आई (सावत आई सह), मुलगा (सावत मुलगा सह), मुलाची पत्नी, मुलगी (सावत मुलगी सह), मुलीचा पती, भाऊ (सावत भाऊ सह), भावाची पत्नी, बहीण (सावत बहीण सह), बहिणीचा पती, पती/पत्नीचा भाऊ (सावत भाऊ सह), पती/पत्नीची बहीण (सावत बहीण सह).
- आम्ही एक संस्था ☐ आहोत ज्यामध्ये संचालक ☐ (बँकेच्या संचालकाच्या जवळच्या नातेवाईकांसह) / वरिष्ठ अधिकारी (आरबीएल बँकेच्या वरिष्ठ अधिकार्याच्या नातेवाईकांसह) संचालक/ भागीदार/ हमीदार/ हितसंबंधित पक्ष ☐ /कर्मचारी आहे किंवा उपकंपनी/सूतधारी कंपनी (कर्जदार संस्थेची) जेथे आरबीएल बँक संचालक हे संचालक/ व्यवस्थापकीय एजेंट/ व्यवस्थापक/ कर्मचारी/ हमीदार/ उल्लेखनीय हित धारक आहेत ☐ होय ☐ नाही
- मी एका संस्थेमध्ये आरबीएल बँकेच्या संचालकासोबत भागीदार आहे किंवा आरबीएल बँकेचे संचालक माझ्या कोणत्याही कर्ज सुविधेसाठी एक हमीदार आहेत. ☐ होय ☐ नाही
^यामध्ये शेड्युल सहकारी बँका किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या बँकेच्या संचालकांचा, म्युच्युअल फंड्स/ व्हॅचर कॅपिटल फंड्सच्या उपकंपनी/विश्वस्तांच्या संचालकांचा समावेश आहे.
* * संस्थेमध्ये लिमिटेड कंपनी / पार्टनरशिप संस्था/ सह-भागीदार सह एचयुएफ/ सोल प्रोप्रायटरशिप संस्थांचा समावेश आहे;

“उल्लेखनीय हित”. (i) कंपनीच्या संदर्भात याचा अर्थ होतो, एखाद्या व्यक्तीने किंवा त्याच्या/तिच्या जोडीदाराने किंवा अल्पवयीन मुलाने/मुलीने, एकतर एकट्याने किंवा एकलितपणे घेऊन, राखलेले शेयर्सच्या स्वरूपातील लाभदायक हितसंबंध ज्यामुळे, दिलेली रक्कम पाच लाख रुपयांपेक्षा अधिक, किंवा कंपनीच्या पेड-अप भांडवलाच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक, जी कोणतीही कमी आहे; (ii) संस्थेच्या संदर्भात याचा अर्थ होतो, एखाद्या व्यक्तीने किंवा त्याच्या/तिच्या जोडीदाराने किंवा अल्पवयीन मुलाने/मुलीने, एकतर एकट्याने किंवा एकलितपणे घेऊन, राखलेले लाभदायक हितसंबंध, जी उल्लेखित संस्थेच्या सर्व भागीदारांद्वारे सबस्क्राइब केलेल्या एकूण भांडवलाच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक आहे.]]

“प्रमुख भागधारक” संज्ञेचा अर्थ असेल पेड-अप शेयर भांडवलाचे **10% किंवा अधिक किंवा पेड-अप शेयर्स मध्ये पाच कोटी रुपये**, जे कोणतेही कमी आहे, धारक असलेली व्यक्ती. (23 जुलै 2021 रोजीच्या ऋण आणि अग्रिम - नियामक निर्बंधानुसार)

जर होय, तर खाली तपशील नमूद करा: मी/आम्ही घोषणा करतो/करते की मी/आम्ही इथे नमूद केलेल्या आरबीएल बँक किंवा इतर कोणत्याही बँकेच्या संचालक आणि/किंवा वरिष्ठ अधिकारी (अधिकाऱ्यांशी) संबंधित आहोत

अ.क्र.	संचालक/वरिष्ठ अधिकारीचे नाव	पद	नाते	स्वाक्षरी

अर्जदाराची सही
तारीख: